

महाराष्ट्र शासन,
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,
शासन शुद्धीपत्रक क्र.ग्रापाधो-११०८/प्र.क्र.५३/पापु.०७
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ०४ जुलै, २००८

पहा : (१) शासन परिपत्रक, पापुवस्ववि क्र. ग्रापाधो ११०८/प्र.क्र.५३/पापु-०७,
दिनांक १० जून, २००८

शासन शुद्धीपत्रक :-

संदर्भाधिन शासन परिपत्रकातील सूचना क्र.१८,

(१८) शिवकालीन पाणी साठवण योजनेच्या अंमलबजावणीबाबत डॉक्यूमेंटेशन, फिल्म, बाहयस्थ मुल्यमापन, प्रशिक्षण इ. बाबी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत करण्यात येतील, या व इतर आवश्यक कामकाजासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेस आवश्यकतेप्रमाणे आऊटसोर्सिंग पध्दतीने काम करवून घेता येईल. यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी (पेट्रोल, डिझेल, स्टेशनरी, टेलिफोन, लेखा परिक्षण, अत्यावश्यक परिस्थितीत वाहने भाड्याने घेणे इ.वरील खर्चासाठी) भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेस राज्यस्तरावर उपलब्ध होणा-या एकूण निधीच्या २ टक्के इतका निधी वापरण्यास परवानगी देण्यात येत आहे. यापैकी किमान ५० टक्के निधी जिल्हास्तरावरील कक्षांकडे खर्चासाठी सुपूर्द करावा. उर्वरित निधी राज्य व विभागीय स्तरावरील कक्षांसाठी, राज्यस्तरावर राखून ठेवावे. जिल्हा स्तरावरील कक्षाने या निधीतून करावयाच्या कामांना जिल्हा स्तरीय समितीची मान्यता घ्यावी व त्याचे योग्य लेखे ठेवावेत. संदर्भ क्र. २ येथील परिपत्रकातील परिच्छेद १४ मधील प्रशासकीय खर्चासाठीची ०.५ टक्केची तरतूद रद्द करण्यात येत आहे.


चे ऐवजी

(१८) शिवकालीन पाणी साठवण योजनेच्या अंमलबजावणीबाबत डॉक्यूमेंटेशन, फिल्म, बाहयस्थ मुल्यमापन, प्रशिक्षण इत्यादी बाबी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत करण्यात येतील, या व इतर आवश्यक कामकाजासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेस आवश्यकतेप्रमाणे आऊटसोर्सिंग पध्दतीने काम करवून घेता येईल. यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेस केंद्र पुरस्कृत वर्धित वेग ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत निधीतून स्रोत बळकटीकरणाच्या उपाययोजनेसाठी उपलब्ध होणा-या एकूण निधीच्या २ टक्के इतका निधी वापरण्यास परवानगी देण्यात येत आहे. यापैकी किमान ५० टक्के निधी जिल्हास्तरावरील कक्षांकडे खर्चासाठी सुपूर्द करावा. उर्वरित निधी राज्य व विभागीय स्तरावरील कक्षांसाठी, राज्यस्तरावर राखून ठेवावे. जिल्हा स्तरावरील कक्षाने या निधीतून करावयाच्या कामांना जिल्हा स्तरीय समितीची मान्यता घ्यावी व त्याचे योग्य

लेखे ठेवावेत. संदर्भ क्र. २ येथील परिपत्रकातील परिच्छेद १४ मधील प्रशासकी खर्चासाठीची ०.५ टक्केची तरतूद रद्द करण्यात येत आहे.

२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २००८०७०४११४६२२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(डॉ.राजन खोब्रागडे)

शासनाचे सह सचिव

प्रति,

मा.राज्यपाल, यांचे स्वीय सहायक

मा.मुख्यमंत्री, यांचे स्वीय सहायक

मा.उप मुख्यमंत्री, यांचे स्वीय सहायक

मा.मंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव,

मा.राज्यमंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव

विभागीय आयुक्त (सर्व)

सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई

संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,

सर्व अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

सर्व कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद

महालेखापाल, महाराष्ट्र -१ मुंबई (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)

महालेखापाल, महाराष्ट्र -२ नागपूर (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)

मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई

उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर

सर्व प्रादेशिक उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

सर्व प्रादेशिक मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

सर्व जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

सर्व कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,

ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई

मंत्रालयातील इतर सर्व विभाग,

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यासने

निवडनस्ती, कार्यासन क्रमांक पापु-०७